



जिल्हा एकात्मिक आरोग्य व कु.क सोसायटी
राष्ट्रीय आरोग्य अभियान, वणी
कंत्राटी पद भरती करण्याबाबत



राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियाना अंतर्गत विविध कंत्राटी रिक्त पदाची भरती करण्याकरीता इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .सदर अर्ज नमूद केलेल्या ठिकाणी उमेदवारांनी अर्ज सादर करण्यात यावे

अ क्र	पदनाम	रिक्त पद संख्या	प्रवर्ग	शैक्षणिक अहर्ता	प्रति महा मानधन	अर्ज सादर करण्याचे ठिकाण
१	Medical Officer (Part time) (वणी नगरपरिषद)	१	Open - १	Gynecologist, Ophthalmologist, E NT specialist (MMC Council Registration)	३०,०००/-	तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वणी
२	Pharmacist	१	OPEN- १	12 (Science) + D.Pharm कॉन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक राहिल.	१७,०००/-	

अटी व शर्ती मधील मुद्दा क्रमांक १० नुसार

FU2 specialist/ Polyclinic नागरी आरोग्य केंद्र वणी या ठिकाणी Specialist सेवा सुरु करणे करिता खालील पदे पार्ट टाईम भरण्यात येत आहे.

अ क्र	पदनाम	रिक्त पद संख्या	शैक्षणिक अहर्ता	मानधन	कर्तव्य करण्याचे ठिकाण	अर्ज सादर करण्याचे ठिकाण
१	Physician (Medicine)	१	MD Medicine / DNB	To Visit Once in every week Rs 2000/- to be Paid as fixed amount per visit + Rs 100/- Per Patient checked of his/her specialty to maximum Rs 5000/- visit	नागरी आरोग्य केंद्र वणी	तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वणी
२	Obstetrician & Gynaecologist	१	MD/MS Gyn/DGO/DNB		नागरी आरोग्य केंद्र वणी	तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वणी
३	Paediatrician	१	MD (Paed) / DCH / DNB		नागरी आरोग्य केंद्र वणी	तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वणी
४	Ophthalmologist	१	MS Ophthalmologist / DOMS	To Visit Once in every Fortnight Rs 2000/- to be paid as fixed amount per visit + RS 100/- Per Patient Checked of his/her Specialty to maximum Rs 5000/- Visit	नागरी आरोग्य केंद्र वणी	तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वणी
५	Dermatologist	१	MS (Skin/VD) DVD DNB		नागरी आरोग्य केंद्र वणी	तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वणी
६	Psychiatrist	१	MD Psychiatry / DPM / DNB		नागरी आरोग्य केंद्र वणी	तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वणी
७	ENT Specialist	१	MS ENT / DORL/ DNB		नागरी आरोग्य केंद्र वणी	तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वणी

टिप :- १) वरिल दिलेल्या जाहिराती मध्ये वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) व अति विशेष तज्ञ विशेष तज्ञ (Polyclinic Specialist) यांचे अर्ज दिनांक २४/०४/२०२५ पासून ते दिनांक ०७/०५/२०२५ रोजी पर्यंत तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वणी येथे अर्ज स्वीकारण्यात येईल. तसेच सदर पदांसाठी अधिसूचनेनुसार तक्ता “अ “ प्रमाणे

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. यवतमाळ यांच्या अध्यक्षतेखाली संबंधीत उमेदवारांची मुलाखत घेण्याबाबत दिनांक संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. त्यानुसार संबंधितांनी उपस्थित राहणे अनिवार्य राहिल.

२) अतिविशेषज्ञ, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी (MBBS) हे पद थेट मुलाखती घेवून भरण्याकरिता खालील तक्ता अ मधील गुणांकन पध्दतीचा अवलंब करण्यात येईल, सदर तारखे मध्ये उमेदवार उपलब्ध न झाल्यास अथवा नव्याने पदे रिक्त झाल्यास सदर रिक्त पदाच्या अनुषंगाने सर्व रिक्त पदे भरे पर्यंत विशेषज्ञ व अतिविशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. यांची मुलाखत महिन्याच्या दुसरा मंगळवार व चौथा मंगळवार रोजी घेण्यात येईल.

३) तसेच इतर सर्व उर्वरीत पदा करिता जाहिराती मध्ये नमूद करण्यात आलेले पदनिहाय उमेदवाराने संबंधीत पदाचे अर्ज दिनांक २४/०४/२०२५ रोजीपासून ते दिनांक ०७/०५/२०२५ रोजीपर्यंत सांयकाळी ५.४५ वाजेपर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून) तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय वणी येथे स्विकारण्यात येतील. यांची संबंधीत उमेदवारांनी नोंद घ्यावी,

आवश्यक कागदपत्रे:- खालील कागद पत्राची मुळ प्रतीची छायांकित प्रत स्वसाक्षांकित करून अर्जासोबत सादर करणे अनिवार्य राहिल.

- १) अर्ज केलेल्या पदा करिताची नमुद शैक्षणिक पात्रता बाबत गुणपत्रीका, बोर्ड प्रमाणपत्र, पदवी प्रमाणपत्र.
 - २) पदवी पदवीका प्रमाणपत्रे
 - ३) गुणपत्रीका (संपूर्ण वर्षाच्या)
 - ४) शैक्षणिक अर्हतेबाबतची प्रमाणपत्रे.
 - ५) संगणक अर्हतेचे प्रमाणपत्र.
 - ६) जातीचे प्रमाणपत्र.
 - ७) शाळा सोडल्याचा दाखला/जन्म तारखेचा दाखला.
 - ८) प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्र (संबंधित पदाचा अनुभव ग्राह्य धरण्यात येईल.)
 - ९) वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एल.एच. व्ही. फार्मासिस्ट पदाकरिता संबंधीत परिषदेचे वैध नोंदणी प्रमाणपत्र, जोडणे बंधनकारक राहिल,
 - १०) पासपोर्ट आकाराचा फोटो.
 - ११) नॉन क्रिमिलिअर प्रमाणपत्र.
- (सदर अर्जा सोबत आवश्यक कागद पत्रे जोडलेली नसल्यास सदर उमेदवाराला कुठल्याही प्रकारचा आक्षेप घेता येणार नाही.)

अटी व शर्ती :-

१) सदर नियुक्ती ही पुर्णतः कंत्राटी स्वरूपाची असून दिनांक २९ जुन २०२५ पर्यंत राहिल पुढील आर्थिक वर्षात सदर कार्यक्रमाला पदास मंजुरी मिळाल्यास निवड झालेल्या उमेदवारास ११ महिने २९ दिवसाकरिता नेमणूक दिल्या जाईल तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत प्रकल्पाला पुढील वर्षा करिता पदास मान्यता मिळाल्यास संबंधित कंत्राटी कर्मचारी यांचे वार्षिक मुल्यांकनाचे आधारे पुढील कालावधीकरिता पुर्ननियुक्ती देण्यात येईल.

२) अर्जदार हा संबंधित पदासाठी शारिरीक व मानसीक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदारा विरुध्द कोणताही फौजदारी गुन्हा दाखला झालेला नसावा.

३) वरिल तक्त्यातील सर्व पदाकरिता निवड प्रक्रीया ही प्राप्त अर्जाचे संख्येनुसार अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार एका जागेसाठी पाच या पध्दतीचा अवलंब करून घेऊन गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल, तसेच पात्र व अपात्र उमेदवारांची यादी व इतर माहिती www.zpyavatmal.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल व ही माहिती पाहण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहिल, याबाबतीत कोणताही आक्षेप विचारात घेतल्या जाणार नाही. प्रत्यक्ष कार्यालयात कोणीही संपर्क साधू नये.

३.१ थेट मुलाखती करिता गुणांकन पध्दती (तक्ता "अ" प्रमाणे)

वैद्यकीय अधिकारी (Medical Officer) व अति विशेष तज्ज्ञ, विशेष तज्ज्ञ (Polyclinic Specialist) ह्या पदाची थेट मुलाखती घेउन भरण्याकरिता खालील गुणांक पध्दतीचा अवलंब करण्यात येईल.

तक्ता "अ"

1) Subject knowledge	10 marks
2) Research and Academic Knowledge	10 marks
3) Leadership Quality	10 marks
4) Administrative Abilities	10 marks
5) Experience (Total – 10 marks) Total Experience 10 marks Maximum.	For Government and Semi Government Experience – 2 marks for 1 Year
Total Marks	50 marks

३.२ गुणांक पद्धती :- उपरोक्त थेट मुलाखतीमधील पदाव्यतिरिक्त इतर सर्व पदाकरिता गुणांकन पद्धती तक्ता "ब" नुसार निवड प्रक्रिया खालीलप्रमाणे राबविण्यात येईल. (निवड प्रक्रिया ही १०० गुणांची राहिल.)

तक्ता "ब"

विवरण	तपशील	अधीकात्मक गुण
पदासाठी आवश्यक Qualifying Exam मधील गुण. (अंतिम वर्षाच्या गुणांच्या आधारे.)	मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारीचे ५० प्रमाणे Praportion काढून (उदा. Qualifying Exam मध्ये ६०% गुण प्राप्त असल्यास त्यांच ५०% प्रमाणे Praportion=60 X 50/100=30 गुण)	५० गुण
पदासाठी आवश्यक शैक्षणिक अर्हता असल्यास (संबंधित विषयामध्येच अधिकची शैक्षणिक अर्हता.) असल्यास विचारात घेतल्या जाईल.	अधिकतम २० गुण देण्यात येईल. मिळालेल्या एकूण गुणांच्या टक्केवारीचे २० प्रमाणे Praportion काढण्यात येईल. (उदा. Staff Nurse पदाची आवश्यक शैक्षणिक अर्हता पूर्ण करून अतिरिक्त B.Sc. Nursing ही शैक्षणिक अर्हता पूर्ण केल्यास उमेदवाराने अर्ज केला असल्यास उमेदवारास B.Sc. Nursing च्या अंतीम वर्षात ६०% गुण प्राप्त असल्यास त्यांच २०% प्रमाणे Praportion=60 X 20/100=12 गुण)	२० गुण
संबंधित पदवी निगडीत अनुभव	प्रत्येक वर्षासाठी सहा गुण देण्यात येईल. (१ वर्षाकरिता ६ गुण, जास्तीत जास्त ३० गुण.)	३० गुण
एकूण		१०० गुण

- सदरील गुणानुक्रमानुसार निवड करतांना उमेदवारांची प्रवर्ग निहाय गुणांकन यादी (Merit List) तयार करण्यात येईल, गुणवत्ता यादी १:५ या प्रमाणे मूळ कागदपत्र तपासणी करून त्यांना गुणवत्ते नुसार पात्र झालेल्या उमेदवारांना नियुक्ती आदेश निर्गमित करण्यात येईल
- गुणांकन यादी तयार केल्यानंतर दोन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवारांना समान गुण असल्यास ज्या उमेदवाराचे वय जास्त आहे अशा उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल. तसेच उमेदवारांचे गुणांकन (Merit) व वय देखील समान असेल तर अनुभव असणाऱ्या अशा उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
- गुणांकन पद्धत असल्यामुळे कोणत्याही प्रकारची मुलाखत घेण्यात येणार नाही.

४) वरिल तक्त्यातील सर्व पदाकरीता निवड प्रक्रिया ही प्राप्त अर्जाचे संख्येनुसार अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार एका जागेसाठी पाच या पद्धतीचा अवलंब करून घेऊन गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. तसेच पात्र व अपात्र उमेदवारांची यादी व इतर माहिती वेळोवेळी www.zpyavatmal.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल

५) वरील दोन्ही पद्धती नुसार नियुक्ती आदेश दिलेल्या उमेदवारांची रुजू करून घेण्यापुर्वी सर्व आवश्यक मुळ प्रमाणपत्रे, शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्रे आणि इतर आवश्यक कागदपत्रे यांची तपासणी तालुकास्तरावर करण्यात येईल.

६) अर्जदाराने अर्ज A4 आकाराच्या कोऱ्या कागदावर करावयाचा असून त्यामध्ये खालील बाबी अंतर्भूत असाव्या.

६.१ अर्जामध्ये ठळक अक्षरात स्वतःचे नाव, पदाचे नाव, कायमस्वरूपी राहत असलेला पत्ता, दुरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक, जन्मतारीख, शैक्षणिक अर्हतेचे सर्व तपशील अभ्यासक्रमाचे नाव, संस्था विद्यापीठाचे नाव, उत्तीर्ण झालेले वर्ष, गुणांची टक्केवारी, कामाचा अनुभव, काम केलेल्या शासकीय / निमशासकीय संस्था/रुग्णलयाचे नाव, ज्या पदावर काम केलेले आहे त्या पदाचे नाव, कालावधी, पदाची जबाबदारी व मानधन /वेतन तसेच इतर सर्व माहिती नमुद करावी.

(संबंधित सूचना Medical Officer Full Time and Part Time & Polyclinic Specialist-NUHM Yavatmal, Wani, Pusad या पदाच्या मुलाखाती करिता येताना जाहीरातीत नमुद असलेल्या मुळ कागदपत्रे व कागदपत्रांची छायांकित प्रत सोबत आणावी.)

६.२ अर्जासोबत सत्यप्रतीमध्ये असलेले एस. एस.सी, एच.एस.सी गुणपत्रीका व प्रमाणपत्र, शाळेचा दाखला, पदवी गुणपत्रीका (संपूर्ण वर्षाचे) व प्रमाणपत्र, पदव्युत्तर पदवी गुणपत्रीका व प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र / जात वैद्यता प्रमाणपत्र पासपोर्ट आकाराचे १ फोटो अर्ज सोबत जोडण्यात यावे.

६.३ उमेदवारानी अर्जासोबत सर्व सत्यप्रती स्वयं प्रमाणित (Self Attested) करून तालुका आरोग्य अधिकारी, कार्यालय वणी या कार्यालयाच्या ठिकाणी मा. अध्यक्ष, निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. यवतमाळ यांचे नावाने सादर करावा.

६.४ उमेदवारांना वेगवेगळ्या पदाकरिता स्वतंत्र अर्ज करावे लागेल.

७) शासकीय/निमशासकीय संस्थेमध्ये कामकाज केल्याचे अनुभव ग्राह्य धरण्यात येणार आहे. तसेच अनुभव प्रमाण पत्राची सत्यप्रत अर्जासोबत जोडणे आवश्यक राहिल. तसेच अनुभव हा पदाच्या विषया संबंधीत आवश्यक राहिल.

- ८) जाहिरातीच्या दिवशी सदर पदासाठी कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४३ वर्ष राहिल, तसेच या पदासाठी सेवा समाप्ती मर्यादा ६० वर्ष करण्यात यावी तथा एम.बी.बी.एस, विशेषज्ञ, अति विशेषज्ञ पदावरील उमेदवार उपलब्ध होत नसल्याने सदर पदासाठी सेवा प्रवेशाची कमाल वयो मर्यादा ६१ वर्ष अशी व सेवा समाप्तीची मर्यादा ७० वर्ष ठेवण्यात यावी. रुग्णसेवेशी संबंधीत पदे (उदा. परिचारीका, अधिपरिचारीका, तंत्रज्ञ, समुपदेशक, औषधनिर्माता पदे भरतीसाठी कमाल वयोमर्यादा ५९ वर्ष व सेवा समाप्ती वयोमर्यादा ६५ वर्ष अशी राहिल) तसेच राष्ट्रीय आरोग्य अभियानांत अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचा-याकरिता ५ वर्ष वयोमर्यादा मध्ये शिथील राहिल.
- ९) प्रतिज्ञापत्र नमुना "अ" लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सोबत जोडणे आवश्यक आहे.
- १०) सार्वजनिक आरोग्य विभाग गो.ते. रुग्णालय, संकुल मंत्रालय मुंबई यांच्या दिनांक २७ फेब्रुवारी २०२१ रोजीच्या अधिसूचनाप्रमाणे व मा. आयुक्त तथा अभियान संचालक राआअ मुंबई यांच्या कडून प्राप्त पत्रान्वये दिनांक २२/११/२१ रोजीच्या स्टाफ नर्स यांची नियुक्ती करतांना स्त्री व पुरुष यांचे प्रमाण अनुक्रमे ९०:१० इतके असावे.
- ११) सेवानिवृत्त उमेदवारांना मानधन शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २७१५/प्र.क./१००/१३ दि. १७/१२/२०१६ नुसार अदा करण्यात येईल
- १२) सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी विरुद्ध कोणतीही विभागीय चौकशी कार्यवाही चालू किंवा प्रस्तावित नसावी किंवा कोणत्याही प्रकारे फौजदारी प्रकरण नसावे
- १३) सदर रिक्त पदांच्या संख्येत व मानधनात तसेच पदस्थापने च्या ठिकाणी बदल होऊ शकतो.
- १४) सदर पदे करार पध्दतीने भरावयाचे असल्याने एकत्रित मानधनाशिवाय अन्य कोणताही भत्ता लागू राहणार नाही. संबंधीत प्रक्रियाकरिता येणाऱ्या उमेदवारास दैनिक व प्रवास भत्ता व इतर कोणताही भत्ता कार्यालया कडून अदा करण्यात येणार नाही.
- १५) नमूद केलेल्या जाहिराती मध्ये अपेक्षित राखीव प्रवर्गाचे उमेदवार पुरेशा प्रमाणामध्ये उपलब्ध न झाल्यास रिक्त पदांच्या भरतीची आवश्यकता लक्षात घेऊन व राष्ट्रीय आरोग्य अभियान कालमर्यादित राबविण्याचे अभियान आहे ही बाब लक्षात घेऊन ११ महिने कालावधीसाठी प्रतीक्षा यादीतील निवड केलेल्या खुल्या प्रवर्गातील पात्र उमेदवारांना तात्पुरती कंत्राटी नियुक्ती देण्यात येईल, तसेच आरक्षणा नुसार उमेदवार प्राप्त झाल्यानंतर खुल्या प्रवर्गाची निवडी केलेल्या उमेदवाराची नियुक्ती रद्द करण्यात येईल.
- १६) एका पेक्षा जास्त ठिकाणी कार्यरत असल्यास अशा उमेदवाराने अर्ज करण्यात येवू नये. निवड उपरांत तत्सम बाब कार्यालयाच्या निर्देशानास आल्यास नियुक्ती तत्काळ रद्द करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
- १७) कंत्राटी अधिकारी / कर्मचारी यांना राष्ट्रीय ग्रामीण अभियान नियमातील तरतुदीनुसार रजा अनुज्ञेय आहेत.
- १८) जाहिरात प्रसिध्द झाल्या पासुन आपणा कडील सर्व प्रमाणपत्र जाहिरातीच्या अंतीम दिनांका पुर्वीच वैध असणे आवश्यक आहे.
- १९) सन २०२४-२५ च्या अंमलबजावणी आराखड्या मध्ये पदे मंजूर झाल्यास कंत्राटी नियुक्ती आदेश निर्गमित केले जाईल
- २०) भरती प्रक्रिया स्थगिती देणे / रद्द करणे / पदभरती प्रक्रियेत बदल करण्याचे अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. यवतमाळ यांच्या स्तरावर राखीव ठेवण्यात आलेले आहेत. याबाबत कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही.
- २१) उपरोक्त संबंधीत पदाकरिता तत्सम कॉन्सीलकडून प्राप्त व अर्ज कालावधीत वैध असलेले रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक आहे.
- २२) मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. १००/- व खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी रु. १५०/-चा कोणत्याही राष्ट्रियकृत बँकेचा डिमांड ड्राफ्ट (DD) TALUKA HEALTH OFFICER, WANI यांचे नावाने जोडण्यात यावा,
- २३) संपूर्ण निवडप्रक्रिया ही गुणवत्तेवर आधारीत पारदर्शी पध्दतीने घेण्यात येईल.


स्वा/-
सदस्य सचिव
तालुका आरोग्य अधिकारी
वणी

स्वा/-
अध्यक्ष
मुख्य कार्यकारी अधिकारी
जिल्हा परिषद, यवतमाळ

विनंती अर्ज

प्रति,
तालुका आरोग्य अधिकारी
वणी

विषय :-.....पदासाठी अर्ज सादर करण्याबाबत



१	उमेदवाराचे संपूर्ण नाव			आडनाव		पहिले नाव		मधले नाव		
	नावाने बदल झालेले असल्यास									
२	पत्रव्यावहाराचा कायमचा संपूर्ण पत्ता			 तालुका जिल्हा पिन कोड						
३	ई - मेल					भ्रमणध्वनी क्रमांक				
४	जात					पोटजात				
५	अर्जाचा प्रवर्ग वर्गवारी ()									
	अजा	अ.ज	वि जा (अ)	भ .ज (व)	भ .ज (क)	भ .ज (ड)	वि मा प्र	इ.मा.व	ईडब्लूएस	खुला
६	जन्मतारीख (अंकात)									
७				वर्ष		महिने		दिवस		
८	अर्जदाराची शैक्षणिक पात्रता (उत्तीर्ण परीक्षेचा तपशील)									
अ .क्र	परिक्षेचे नाव		संस्थेचे नाव			एकूण गुण		प्राप्त गुण		उत्तीर्ण वर्ष
१										
२										
३										
४										
५										
९	कामाचा अनुभव असल्यास त्याबाबत माहिती (Govt./Semi Govt./NRHM)									
	कार्यालयाचे नाव व पत्ता:-									
	पदाचे नाव:-									
	कालावधी									
	सध्या कार्यरत आहे का (होय / नाही)									

मी.....असे प्रमाणित करतो/करते कि मी जाहिरात योग्य रीतीने वाचली असून मी.....या पदाकरिता अर्ज सादर केला आहे. मला जाहिराती मध्ये अटी व शर्ती मान्य आहेत. मी नमुद केलेली माहिती कोणत्याही टप्प्यावर चुकीची अगर खोटी आढळून आल्यास माझी उमेदवारी कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल व माझा पदावर कोणताही हक्क राहणार नाही याची मला जाणीव आहे. तसेच या संदर्भात नियुक्ती अधिकारी जो निर्णय देतील ती मला मान्य राहिल व होणाऱ्या कार्यवाहीस मी पात्र राहिल आणि भरती बाबत माझी कोणतीही तक्रार राहणार नाही.

स्थळ

दिनांक:-

उमेदवाराची स्वाक्षरी

प्रतिज्ञापत्र
लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र
नमूना अ

मी श्री /श्रीमती/कुमारी.....श्री.....
.....यांचा /यांची मुलगा/मुलगी/पत्नी वय
.....राहणार.....याद्वारे असे जाहिर करतो/करते की,
१) मी या पदासाठी अर्ज दाखल केलेला आहे.
२) आज रोजी मला(संख्या) इतकी हयात मुले/मुली आहेत. त्या पैकी दिनांक २३ जुलै २०२०
यानंतर जन्माला आलेल्या मुलांची संख्याआहे. (असल्यास जन्म दिनांक नमूद करावा)
जन्म तारीख १)..... २).....
दिनांक २३ जुलै २०२० ह्या रोजी हयात असलेल्या मुलांची संख्या दोनपेक्षा अधिक असेल तर दिनांक २३
जुलै २०२० व तदनंतर जन्माला आलेल्या मुलांमुळे या पदासाठी मी अनर्ह ठरविण्यास पात्र होईल. याची मला
जाणीव आहे.

ठिकाण -

दिनांक:-...../...../२०२५

अर्जदाराचे नाव स्वाक्षरी